

जनजाती क्षेत्र उपयोजना/जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना  
२००८-२००९ चे जिल्हानिहाय व योजनानिहाय अर्थसंकल्पीय  
तरतुदीचे वाटप "रस्ते व पूल"

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२६/का.७  
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक :- २० मे, २००८.

वाचा : १) वित्त विभाग, परिपत्रक क्र.अंदाज-१०.०८/प्र.क्र.१०२/२००८/अर्थसंकल्प-३, दि. ३१ मार्च, २००८.  
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीयुडी-२००८/प्र.क्र.२६/का-७, दि. २० मे, २००८.

शासन निर्णय :- आदिवासी उपयोजनांतर्गत "रस्ते व पूल" या उपशिर्षाखाली २००८-२००९ च्या अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे व योजनांचे जिल्हावार वाटप आणि प्रत्येक योजनांचे अंमलबजावणी अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत.

२. महाराष्ट्र विनियोजन (लेखानुदान) विधेयक २००८ (सन २००८ चा अधिनियम क्रमांक ७) हा १/६ तरतुदीच्या वितरणास पारित झाला आहे. त्यामुळे एकूण अर्थसंकल्पीय तरतुदीच्या १/६ रक्कम वितरीत करण्यास या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देण्यात येत आहे. तसेच ती रक्कम स्तंभ क्रमांक ३ मध्ये दर्शविलेल्या अंमजबजावणी अधिका-यांच्या अधिनस्त ठेवण्यास मंजूरी देत आहे.

३. अंमलबजावणी अधिकारी आणि विभागप्रमुख यांनी ही तरतुद शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र.टिएसपी-१०८६/८७१०/प्र.क्र.३१/का.५ दिनांक ९.३.१९९० अन्वये निश्चित केलेल्या आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व क्षेत्राबाहेरील मान्य कार्यक्रमांवर/योजनांवर खर्च होतील याची दक्षता घ्यावी. तसेच या तरतुदी खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दिनांक २६ जुलै, २००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दिनांक १० नोव्हेंबर, २००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिका-यांनी घ्यावी. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यापैकी अर्थोपाय अग्रीमाच्या तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध झाल्या म्हणून रोखीने खर्च न करण्याची दक्षता घ्यावी.

४. अंमलबजावणी अधिकारी व विभाग प्रमुख यांनी मुख्य आदिवासी उपयोजना क्षेत्रात अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर केलेला खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला मुख्य आदिवासी क्षेत्रातील व उपयोजने क्षेत्राबाहेरील योजनांवर होणा-या खर्चावर लक्ष ठेवता येईल व तो केंद्रशासनाला कळविता येईल.

५. सर्व अंमलबजावणी अधिका-यांनी योजनावार मासिक खर्चाची विवरणे मुख्य आदिवासी क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रासाठी व आदिवासी क्षेत्राबाहेरील क्षेत्रासाठी स्वतंत्रपणे विहीत प्रपत्रात ज्या महिन्यात खर्च झाला असेल त्याच्या पुढील महिन्याच्या १० तारखेपर्यंत या विभागास, नियोजन विभाग, वित्त विभाग व इतर संबंधित प्रशासकीय विभाग व आदिवासी विकास, आयुक्त यांचे कार्यालय, नाशिक यांना पाठवाव्यात.

६. अंमलबजावणी अधिकारी/विभाग प्रमुख यांनी नियम प्रचलित कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरुन चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी /नियंत्रक अधिका-यांच्या अधिनस्त ठेवलेल्या

तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनावर खर्च करण्यासाठी आहे. याची अंमलबजावणी अधिकायांनी नोंद घ्यावी.

७. आदिवासी उपयोजनेअंतर्गत जनजाती क्षेत्र उपयोजना (टिएसपी) व जनजाती क्षेत्र उपयोजना (ओटिएसपी) यांचा खर्च स्वतंत्रपणे नोंदविण्यासाठी सन २००८-०९ च्या अर्थसंकल्पापासून लेखाशिर्षमध्ये काही बदल करण्यात आले आहेत हे बदल लक्षात घेवून खर्च नोंदविताना सुधारित लेखाशिर्ष नोंदविण्याची दक्षता सर्व संवंधितांनी घ्यावी.

८. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २००८०५२०९४४५००००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( वि. रा. ठाकुर )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/अमरावती/ठाणे.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा मंजला, विधानभवन, मुंबई.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)

जिल्हाधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/गोंदिया/भंडारा/नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/चंद्रपूर/नांदेड/अकोला.

विभागिय आयुक्त, मुंबई/ नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक/ अमरावती /पुणे.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन व विकास मंडळ, वर्धा/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/गोंदिया/भंडारा/नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड/अकोला.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा/बुलढाणा /वाशिम/ हिंगोली/गोंदिया/ भंडारा/ नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड/अकोला.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (सर्व)

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

जिल्हा कोषागार अधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/हिंगोली/गोंदिया/भंडारा/नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड.

मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, वर्धा/बुलढाणा/वाशिम/ हिंगोली/गोंदिया/भंडारा/ नागपूर/ठाणे/रायगड/नंदुरबार/नाशिक/अहमदनगर/जळगांव/धुळे/पुणे/अमरावती/यवतमाळ/गडचिरोली/ चंद्रपूर/नांदेड/अकोला.

अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, ठाणे/पुणे/ नागपूर/जळगांव/ धुळे/नाशिक/ अमरावती/चंद्रपूर/अहमदनगर/नांदेड/यवतमाळ/अकोला.

अधिकारी अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर

अधिकारी अभियंता, विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे/नागपूर/मुंबई/औरंगाबाद.

वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१) (२ प्रती), मंत्रालय, मुंबई-३२.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ५, ६ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा रस्ते सर्वसाधारण. (चालू/नवीन कामे) (रुपये हजारात)		मागणी क्रमांक टी : ५ मुख्य लेखाशिर्ष : ३०५४-रस्ते व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०२) सर्वसाधारण (राज्य मार्ग निधी) (३०५४ ०४०७) २७-लहान बांधकामे		
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१३३२५	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
रायगड	३७५१			
नाशिक	१२९४२			
धुळे	६८३८			
नंदुरबार	२१०५६			
जळगांव	४६४६			
अहमदनगर	४३०३			
पुणे	४९३१			
अमरावती	१३०१६			
यवतमाळ	४७१५			
भंडारा	१००			
गोंदिया	५२			
चंद्रपूर	३८०			
गडचिरोली	६९५५			
नांदेड	१००			
एकूण -	१७११०			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (किमान गरजा कार्यक्रम) ( चालू / नविन कामे ) (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी : ५ मुख्य लेखाशिर्ष : ३०५४-रस्ते व पूल-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०४-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०१) राज्य मार्ग निधी (३०५४ ०३६३) २७, लहान बांधकामे			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	७७६५	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
रायगड	५८६६			
नाशिक	४९७४			
धुळे	११२६			
नंदुरबार	२९९५			
जळगांव	२००७			
अहमदनगर	९८२			
पुणे	१८३०			
यवतमाळ	४५८७			
भंडारा	९४			
गोंदिया	१७५२			
चंद्रपूर	५२०			
गडचिरोली	५४५			
एकूण -	३५०४३			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : साकवाचे बांधकाम (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०३) साकवाचे बांधकाम (५०५४ ०४९२) ५३, मोठी बांधकामे.			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१२६९६	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२	वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी आहे.
रायगड	७२७५			
पुणे	टीएसपी ६५०० ओटीएसपी २६०९			
एकूण -	२९०८०			

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल.	मागणी क्रमांक टी : ६			
योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (चालू / नविन कामे) (किमान गरजा कार्यक्रम) (रुपये हजारात)	मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०२) किमान गरजा कार्यक्रम (५०५४ ०४६५) ५३, मोठी बांधकामे			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	१२७९०९	संबंधित अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
रायगड	५४६७			
नाशिक	६३९६६			
धुळे	२७३७३			
नंदुरबार	१०३८०७			
जळगांव	६३३५			
अहमदनगर	५९१२			
पुणे	६४११			
बुलढाणा	५६३६			
अकोला	८८५६			
वाशिम	४०२३			
अमरावती	२९८७९			
यवतमाळ	५३९०९			
नागपूर	४०३४९			
वर्धा	१७०५७			
भंडारा	७०२९			
गोंदिया	१३२५९			
चंद्रपूर	२७४४२			
गडचिरोली	४०९६९			
हिंगोली	५०३६			
नांदेड	९९३०३			
एकूण -	६९९२७			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

<b>शिर्ष :</b> रस्ते व पूल. <b>योजनेचे नांव :</b> जिल्हा व इतर मार्ग (चालू व नविन कामे) (सर्वसाधारण) <b>(रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी :</b> ६ <b>मुख्य लेखाशिर्ष :</b> ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा व इतर मार्ग (५०५४ ०४०२) ५३, मोठी बांधकामे		
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	११०८३२	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ <sup>विशेष प्रकल्प मंडळ, कोकण भवन, नवी मुंबई</sup>	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
रायगड	४७३७			
नाशिक	५५४२६			
धुळे	२३७१८	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ		
नंदुरबार	८९९४७	--//--		
जळगांव	५४८९			
अहमदनगर	५१२३			
पुणे	५५५५			
बुलढाणा	४८८४			
अकोला	७६७३			
वाशिम	३४८७			
अमरावती	२५८९९			
यवतमाळ	४६७११			
नागपूर	३४९६२	विशेष प्रकल्प मंडळ, नागपूर		
वर्धा	१४७८०			
भंडारा	६०९०			
गोंदिया	११४९०	संबंधित अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.		
चंद्रपूर	२३७७८	--//--		
गडचिरोली	३४८०५			
हिंगोली	४३६४			
नांदेड	९७९४			
एकूण -	५२९५३६			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल. योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग धडगांव-अककलकुवा विशेष कृती कार्यक्रम (चालू कामे) (रुपये हजारात)	मागणी क्रमांक टी : ६ मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा व इतर मार्ग (५०५४ ०४०२) ५३, मोठी बांधकामे			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
नंदुरबार	२६०८७	अधिकारी, सार्वजनिक बांधकाम मंडळ. धुळे.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
एकूण -	२६०८७			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी असून टक्केवारी खर्च वगळण्यात आला आहे.

जनजाती क्षेत्र उपयोजनेखालील २००८-०९ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय तरतूदीचे वाटप

शिर्ष : रस्ते व पूल.	मागणी क्रमांक टी : ६			
योजनेचे नांव : जिल्हा व इतर मार्ग (राज्यस्तर) (सर्वसाधारण) (रुपये हजारात)	मुख्य लेखाशिर्ष : ५०५४-रस्ते व पूल यावरील भांडवली खर्च-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-जिल्हा व इतर मार्ग-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना (०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना (०१) (०१) जिल्हा व इतर मार्ग (५०५४ ०४०२) ५३, मोठी बांधकामे			
जिल्ह्याचे नांव	२००८-०९ साठी केलेली तरतूद	२००८-०९ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी	प्रशासकीय विभाग	शेरा
१	२	३	४	५
ठाणे	३२२६१	अधिकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ.	सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई - ३२.	
रायगड	७२१७			
नाशिक	३२१७४			
धुळे	९२०००			
नंदुरबार	२३२१७			
जळगांव	९१७३९			
अहमदनगर	८१७४			
पुणे	७०४३			
बुलढाणा	३१३०			
अकोला	२६९६			
वाशिम	९९१३			
अमरावती	९६५२			
यवतमाळ	८६९६			
नागपूर	९६०८७			
वर्धा	४१७४			
भंडारा	२६०९			
गोंदिया	५३०४			
चंद्रपूर	९००८७			
गडचिरोली	९००००			
हिंगोली	२३४८			
नांदेड	६८७०			
एकूण -	२१७३९९			

टिप : वरील तरतूद बांधकामावरील खर्चासाठी आहे. या तरतूदीचे जिल्हानिहाय वाटप यथावकाश करण्यात येईल.